





CIN: L24299MH1954PLC009254

REGISTERED OFFICE: NEVILLE HOUSE, J. N. HEREDIA MARG, BALLARD ESTATE, MUMBAI - 400 001.

May 2, 2022

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai - 400 001

> <u>Kind Attn: Department of Corporate Services</u> (Scrip Code – 500298)

Dear Sirs,

Sub.: Submission of Newspapers Clippings of Notice to Shareholders

Pursuant to the provisions of Regulation 30 and Regulations 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and in accordance with the directions given by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Tribunal") vide its Order dated April 7, 2022, we enclose herewith the copies of newspaper advertisement published today i.e., May 2, 2022 in "Business Standard" (English) and "Navshakti" (Marathi), *inter-alia*, informing about the notice of the meeting of the Equity Shareholders of National Peroxide Limited to be held on Thursday, June 2, 2022 at 3.30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), the proposed Composite Scheme of Arrangement amongst National Peroxide Limited ("Transferee Company") and Naperol Investments Limited ("Transferor Company") and NPL Chemicals Limited ("Resulting Company") and their respective shareholders and creditors under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For National Peroxide Limited

Conrad Fernandes Chief Financial Officer

Encl.: As above

Tel.: +91-22-66620000 ● Fax: +91-22-24314709 ● E-mail: npl@naperol.com ● Website: www.naperol.com

# **FABRICATION PLANT TO COME UP IN MYSURU**

# ISMC to Invest \$3 billion in Chip-making Plant in K'taka

This gives state lead in cornering investments under govt's \$10-b incentive scheme for semiconductors

Our Bureau

Bengaluru: International semi- ry semiconductor ecosystem. conductor consortium ISMC said ET was the first to report on April 25 on Sunday that it would invest \$3 billion in a semiconductor chip-making plant in Karnataka. This has given the southern state the lead in cornering investments under the Union government's \$10-billion incentive scheme for semiconductors. ISMC is a joint venture between Abu Dhabi-based Next Orbit Ventures and Israel's Tower Semiconductor.

The JV said it would invest in a 65nanometre analogue semiconductor fabrication plant in Mysuru. US-based chipmaker Intel is buying out Tower in a \$5.4 billion deal.

ISMC has sought 150 acres at Kochanahalli industrial area in Mysuru. The project is expected to add about 1,500 direct jobs.

'Corp Travel

**Bookings Up** 

46% this March

Over Jan 2020'

Anumeha.Chaturvedi

@timesgroup.com

New Delhi: Corporate travel bo-

okings, last to recover in the Co-

vid-19 pandemic, grew 46% in

March this year compared to Ja-

nuary 2020 on MakeMyTrip and

are continuing to rise further, sa-

"The good news is as far as do-

mestic corporate travel is con-

cerned, it has opened up across

segments, including large corpo-

rations. It's not just small and medium enterprises as that is

how it started.

Everyone seems

to have started to

travel. Industry

conferences and

corporate offsites

are happening,"

said Magow.

MakeMyTrip has 1,650 mid-si-

ze and large clients, and 30,000

small and medium enterprise

(SME) clients. It added 1,000 cli-

ents in the mid-size and large

New clients over the past few

quarters include Vedanta, By-

jus, Zomato, Indian Oil, SBI,

HDFC, Viacom 18 and ICICI Se-

curities, on its myBiz platform

The company had acquired cor-

porate travel management com-

pany Quest2Travel in 2019. "And

then all hell broke loose. But we

see this category growing now,"

the CEO said. MakeMyTrip has

acquired 5,000-1,0000 new clients

in the SME space in the past two

space in the last two years.

and Quest2Travel.

years, Magow said.

₹57,847 cr

Collected on

id group CEO Rajesh Magow.

The government said it would also create about 10,000 indirect job opportunities and kick off an ancilla-

sought

area in

Mysuru;

THE ECONOMIC TIMES | MUMBAI | MONDAY | 2 MAY 2022 | WWW.ECONOMICTIMES.COM

that Karnataka was close to pipping Gujarat in inking a deal with the consortium for a semiconductor plant. Chief minister 150 acres at Basavaraj Bom-Kochanahalli mai, who said last industrial month that Karna-

project may soon, was present add 1,500 as ISMC director direct jobs Ajay Jalan signed the memorandum of understanding with EV Ramana Reddy, the additional chief secretary, industries and IT/BT departments, in

Bengaluru on Sunday. The unit will

be one of the first and largest semi-

taka would get a se-

miconductor plant

First in ET THE ECONOMIC TIMES Karnataka may Pip Gujarat to Bag ISMC's \$3b Semicon Fab

ET was the first to report on

April 25 that Karnataka was

for a semiconductor plant

close to inking a deal with ISMC

conductor fabrication units in the country under the Indian Semiconductor Mission project. The chip other players — the Vedanta-Foxconsortium will set up the Mysuru conn joint venture and the Singapo-

plant over the next seven years. Bommai told ET that Karnataka was leading the march in the semi-

conductor mission that Prime Minister Narendra Modi had launched. The partnership with ISMC, he said, will make Karnataka the frontrunner in semiconductor manufacturing.

His state, the chief minister said, has clinched the deal while many others are competing for investments in the semiconductor fab sector.

Karnataka understands that it is not only incentives or concessions. but also a conducive ecosystem that will attract investors, he added.

The project would mark Karnataka's grand entry on to the world's semiconductor map, CN Ashwath Narayan, deputy chief minister and minister of IT/BT, said. Two re-based IGSS—have also bid for incentives to set up semiconductor and display units in India.

Joel Rebello & Ketan Thakkar

re of the details said.

Lenders led by IDBI Bank and Indian Overseas Bank (IOB) approved Triton's plan by near absolute majority or 99.60% but with a deep haircut to the total outstanding loans. Triton has offered ₹210 crore in cash to creditors of AMW Motors at over 94% haircut to lenders who have total admitted claims of ₹3.756 crore.

IDBI Bank, with 24% or ₹901 crore of dues from AMW, is the bank with the highest exposure followed by AMW Motors first rolled out IOB with ₹694 crore of loans due.

quidated when this offer came about. Yes, the haircut is steep, than going through liquidation, which sometimes takes months, if economy between 2012 and 2015 not years, with no guarantee of any recovery," said a person involved in the process.



derailed AMW Motors.

Resolution professional Avil Me-

nezes did not reply to an email see-

For a significant time, the compa-

ny was struggling to even secure working capital to make trucks. Bhuwalka also reached out to multiple global truck makers like Kamaz and Paccar to bail him out of the tough situation, but nothing fructified. In its last year of operation, AMW incurred a loss of ₹1,268 crore in FY19 at a revenue of ₹44 crore. It had accumulated losses of ₹14,292 crore on its books, accor ding to information on the corporate affairs ministry website accessed through business information platform Tofler.

this company many times in the last six years, but nothing worked out. The truth is there was nothing else on the table and if we don't take this, then we will also not get what we have now," said another person explaining the rationale for the overwhelming vote.

Other lenders to AMW Motors and State Bank of India.

# **AMW Motors' Lenders Approve Resolution Plan by US' Triton EV**

Mumbai: Lenders to Mumbai-based bankrupt truck-maker AMW Motors have approved a resolution plan by US electric vehicle manufacturer Triton EV in a vote completed over the weekend, four persons awa-

The Anirudh Bhuwalka-promoted company Asia Motor Works or trucks from its 50,000-units facto-"This loan account has been ry in Bhuj in 2008. In a short span overdue for more than six years. It of time, AMW started moving up was taken to the bankruptcy court the ranks. At its peak, the compain 2020 and was just about to be li-ny sold over 10,000 trucks in FY12 and had grabbed 25% market share in the growing tipper truck segbut it is still higher than the liquiment in the country. The decision dation value and much better to expand the business further and a prolonged downcycle in the

has been China's worst since the

29 Old streets reported abnormal

Reserved quartet to appear in

2 Mad French colonist in charge (7)

Flour producer's heading off,

4 City aren't in bad shape, that's

5 ITV iron out how some lab

tests are carried out (2,5)

6 Updated dongle gives swim-

to be a monk perhaps (6) 8 Sets up soldiers in drunken

mer a retirement bonus (6.9)

7 Very old mariner initially yearns

16 Heels were repaired in anoth-

18 Neglect poor side, including

19 Doctor admits large ring is

ticians, old and new (7)

23 Huge part of vehicle (6)

25 Cyril rebuilt theatre (5)

SOLUTION TO. No: 8334

ACROSS: 1 Souvenir. 5 Primer.

9 Bestride. 10 Abacus. 12 Auto.

21 Homer maybe is upset by poli-

pleasing on the ear (7)

a Parisian show (15)

feeling less well (5)

growth (11)

for sure (9)

state (6)

er place (9)

American (6)

Bankers said Triton's offer was the best on the table for a company struggling to survive. The full-cash payment was also an incentive to settle despite such a huge haircut.

"We have tried to find a buyer for

include Bank of India, Central Bank of India, UCO Bank, Punjab National Bank, Bank of Baroda

# As Beijing Tightens Covid Curbs, Shanghai Sees Signs of Life

Beijing | Shanghai: China's capital Beijing tightened Covid restrictions on Sunday as it battled an outbreak, while Shanghai let some of its 25 million residents venture out for light and air after



reportinga second day of zero infections outside of quarantine areas. Shanghai's

outbreak, which began in March,

early months of the pandemic in 2020. Hundreds of thousands have been infected and the city has forbidden residents from leaving their homes, to great public anger. Reuters

8335

# Buffett is Back With One of His Biggest Buying Sprees in Years

Berkshire ups stock purchases, shrinking cash to \$106 billion; CEO reveals 9.5% stake in Activision, boosts Chevron holding

After complaining for years that high valuations were thwarting his stockbuying efforts, Warren Buffett's Berkshire Hathaway Inc. is back hoovering up other companies' shares.

The conglomerate made roughly \$41 billion of net purchases in the first quarter, including a boost to its Chevron Corp. stake that vaulted the investment into Berkshire's top four common stock holdings. Buffett also disclosed that the company now holds an expanded 9.5% stake in Activision Blizzard Inc. stock — an arbitrage bet on the video-game maker in the midst

of being acquired by Microsoft Corp. Berkshire hasn't been this significant of a net buyer of common stocks in any quarter in data going back to 2008. Buffett's flurry of activity in recent months fueled a number of questions from shareholders on Saturday at its first in-person an-

nual meeting since 2019. The gathering, held in Buffett's hometown of Omaha, Nebraska, lasted hours as the chief executive officer and his business partner Charlie Munger fielded questions about markets, nuclear weapons and even Bitcoin. They were joined on stage by two key deputies, Greg Abel and Ajit Jain, who answered questions about the railroad, cyber attacks and auto insurers. Last year, Abel was officially confirmed as the heir apparent to take over as Berkshire CEO from Buf-

fett when he decides to step down. But Saturday's event was still dominated by Buffett, 91, and Munger, 98, who both gave no indication that they plan to step back from their roles anytime soon. Both executives have slightly lessened other duties in recent years, with Buffett announcing that this year's charity lunch auction will be his last after more than two de-.....

cades and Munger relinquishing his chairman title at the Daily Journal Corp.

Buffett and his deputies have struggled in recent years to find ways to put Berkshire's cash to work in higher-returning assets, due in part to stiff competition

from buyers including private equity firms as well as high valuations. But the Berkshire executives were back in action **Buffett and his** during the first three deputies have months of the year, struggled in adding more Occiden-

recent years to find ways to put Berkshire's shares and striking

cash to work in an agreement to buy Alleghany Corp. for returning assets \$11.6 billion in cash in a deal expected to close in the fourth quarter. That's in ad-

tal Petroleum Corp.

dition to the newly ramped-up Chevron and Activision bets. "We have so much trouble finding new ideas we find it hard to ignore any," Buffett said at the meeting in Omaha, Nebraska. Any deal by the conglomerate "has to be sizeable

# **Musk Says** He has No **Political Side**

San Francisco: Tesla CEO and soon-to-be Twitter boss Elon Musk has reiterated that he has no political side, after openly criticising Twitter's legal head Vijaya Gadde and promoting former US President Donald Trump on the platform. The world's richest man last week supported Trump's social network app 'Truth Social' by sharing its App Store ranking on

his microblogging handle. "The far left haeveryone,

themselves included!" Musk said in a fresh tweet. "But I'm no fan of the far right either. Let's have less hate and more

love," he added.

Musk on Twitter slammed Indian-origin Gadde for suspending the account of The New York Post. During the run-up to the 2020 US presidential elections, the Post wrote an exclusive article about Hunter Biden's laptop.

The article has since been verified by many outlets which had initially dismissed the report as misinformation. "Suspending the Twitter account of a major news organisation for publishing a truthful story was obviously incredibly inappropriate," Musk had said in a tweet.IANS

.. Applicant Company

# 50 Civilians Evacuated from Mariupol Steel Plant: Moscow

Moscow: The Russian defence ministry said Sunday that nearly 50 civilians have been evacuated from the besieged Azovstal steel plant in the Ukrainian port city of Mariupol.

"On April 30, following the implementation of a ceasefire and the opening of a humanitarian corridor, two groups of civilians have left the residential buildings adjacent to the site of the Azovstal steel plant," the ministry said on Telegram.

"Twenty-five residents left in the afternoon. In the early evening, a second group of 21 people left and were taken to Bezimenne," a village situated halfway between Mariupol and the Russian border. AFP

# 

now," he said. Bloomberg

# **National Peroxide Limited**

CIN: L24299MH1954PLC009254

Registered office: Neville House, J.N.Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400001 Head Office: C-1, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400025 Website: www.naperol.com; Email: secretarial@naperol.com; Phone: 022-66620000 FORM NO. CAA. 2

[Pursuant to Section 230(3) of the Companies Act, 2013 read with rule 6 and 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016] IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH

CA (CAA) NO. 68/MB/2022 IN THE MATTER OF THE COMPOSITE SCHEME OF ARRANGEMENT AMONGST NATIONAL PEROXIDE LIMITED AND NAPEROL INVESTMENTS LIMITED AND NPL CHEMICALS LIMITED AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS

National Peroxide Limited, a company incorporated under the Indian Companies Act, 1913 having Company Identity Number: L24299MH1954PLC009254 and its registered office at Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate

Mumbai - 400 001, Maharashtra, India NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE TRIBUNAL CONVENED MEETING OF THE

**EQUITY SHAREHOLDERS OF THE APPLICANT COMPANY** NOTICE is hereby given that by an order dated April 7, 2022 ("Tribunal Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Tribunal") has directed to convene a meeting of the Equity Shareholders of the Applicant Company, for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), proposed Composite Scheme of Arrangement amongst National Peroxide Limited ("Applicant Company")

"Transferee Company" / "Demerged Company") and Naperol Investments Limited ("Transferor Company") and NPL Chemicals Limited ("Resulting Company") and their respective shareholders and creditors ("Scheme") under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") In pursuance of the Tribunal Order and as directed therein, further notice is hereby given that a meeting of the Equity Shareholders of the Applicant Company will be held on Thursday, June 2, 2022 at 3:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable

provisions of the Act and circulars issued thereunder, as amended read with the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations") to transact the business as set out in the Notice, at which day and time the said Equity Shareholders The Notice of the aforesaid meeting along with the accompanying documents, have been sent to the Equity

Shareholders whose names appear in the register of members / list of beneficial owners maintained by the Depositories as on Friday, April 22, 2022 through electronic mode to those Equity Shareholders whose email addresses are registered with Registrar and Transfer Agents / Depositories. Notice of the meeting, copy of the Scheme along with Statement under Sections 230 and 232 read with Section

102 and other applicable provisions of the Act read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ("CAA Rules") and accompanying documents can be accessed / downloaded from the website of the company at www.naperol.com and on the website of the Stock Exchange, i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at https://www.evoting.nsdl.com, being the agency appointed by the Applicant Company to provide the e-Voting and other facilities for convening the meeting.

These documents can also be obtained free of charge on all working days, from the registered office of the Applicant Company between 10:00 a.m. to 4:00 p.m. or by sending a request to the Applicant Company at secretarial@naperol.com, up to the date of the meeting.

The Equity Shareholders of the Applicant Company entitled to attend and vote at the meeting may vote through at the meeting by following the instructions provided in the Notice. Since the meeting will be held through VC/ OAVM, physical attendance of Equity Shareholders has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies will not be available for the meeting.

The Equity Shareholders who opt for remote e-Voting will also be entitled to attend and participate in the meeting but will not entitled to vote again at the meeting.

The cut-off date for e-Voting (including remote e-Voting) and time period for the remote e-Voting of the meeting is as under:

Cut-off date for e-Voting ("cut-off date")	Friday, May 27, 2022
Remote e-Voting start date and time	Monday, May 30, 2022 at 9.00 a.m. (IST)
Remote e-Voting end date and time	Wednesday, June 1, 2022 at 5.00 p.m. (IST)

An Equity Shareholder, whose name is recorded in the register of members / list of beneficial owners maintained by the depositories as on the above cut-off date, shall only be entitled to avail the facility of e-Voting and attend the meeting of the Equity Shareholders. The voting rights of Equity Shareholders shall be in proportion to their shareholding in the paid-up equity share capital of the Applicant Company as on above cut-off date.

Any person who acquires shares of the Company and becomes Shareholder of the Company after the Notice is sent through electronic mode and is holding shares as on above cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in and by following the instructions given in the Notice of the meeting. The Tribunal has appointed Mr. Harnam Singh (Retd. IAS Officer - Maharashtra Cadre) as the Chairperson of the meeting, Further, the Tribunal has appointed Mr. Nilesh Shah (Membership No. F4554) or Mr. Mahesh Darji (Membership No. F7175) or Ms. Hetal Shah (Membership No. F8063) of M/s. Nilesh Shah & Associates, Practicing Company Secretaries and failing whom, Mr. Keyul M. Dedhia (Membership No. 7756) of M/s. Keyul M. Dedhia & Associates, Practicing Company Secretaries as the Scrutinizer of the meeting.

The results of the meeting shall be announced by the Chairperson of the meeting within two working days of the conclusion of the meeting and the same shall be placed on the website of the Applicant Company i.e., www.naperol.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The Applicant Company shall also submit the results of the meeting to BSE Limited and the same be placed on its website i.e., www.bseindia.com. The above mentioned Scheme, if approved by the Equity Shareholders at the meeting, will be subject to the subsequent sanction of the Tribunal and such other approvals, permissions and sanctions of regulatory or other authorities, as may be necessary.

Equity Shareholders holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Applicant Company are requested to register / update the same by writing an application to the Applicant Company with details of Folio Number and attaching a self-attested copy of PAN card at secretarial@naperol.com or to M/s. Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agents of Applicant Company at rnt.helpdesk@linkintime.co.in.

Equity Shareholders holding shares in dematerialised mode, who have not registered their e-mail addresses with their Depository Participant(s), are requested to register update their email addresses with the Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts.

Equity shareholders seeking any information with regard to the Scheme or the matter proposed to be considered at the meeting, are requested to write an application to the Applicant Company on or before Friday, May 27, 2022 through email on secretarial@naperol.com.

In case of gueries relating to e-Voting, Equity Shareholders are requested to note the following contact details:

Mr. Amit Vishal, Assistant Vice President or Ms. Pallavi Mhatre, Manager

**National Securities Depository Limited** Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.

In case of any other queries, Equity Shareholders are requested to note the following contact details of Applicant Company's Registrar and Transfer Agents: **Link Intime India Private Limited** Unit: National Peroxide Limited


Contact No.: 1800 1020 990 / 1800 2244 30

Email ld: evoting@nsdl.co.in

C-101, 247 Park, L.B.S. Marg. Vikhroli (West), Mumbai - 400083 Email ld: rnt.helpdesk@linkintime.co.in Contact No.: 022-49186270

Mumbai, May 2, 2022

HIDATO Complete the grid so that numbers 1 - 65 connect.



Hidato Sol. 32 17 30 31 16 33 18 19 37 29 34 15 20 21 Yesterday's 38 36 35 28 14 22 12 10 puzzle 39 1 27 25 23 13 11 9 solution. 40 2 26 24 6 8 41 42 3 4 5 7 43 44

**LEADER BOARD** HIDATO

7 LITTLE WORDS Madhava Shalini Nath Bengaluru Lucknow Uma Prasad Murarka Vedika Jhawar Kolkata Pune

# 7 LITTLE W©RDS Find the 7 words to match the 7 clues. The numbers in parentheses 3

will be necessary to complete the puzzle.

CLUES

represent the number of letters in each solution. Each letter

combination can be used only once, but all letter combinations

SOLUTIONS

1 incomparable (9) 2 in an injurious way (9) 3 convincing (10) 4 revealing the truth (10) 5 sent out over the airwaves (11) 6 easiest to understand (8) 7 ends of a magnet (5)

ESS IEV DCA BEL LEST HUR TFU BROA CHL SSI LES NFE ABLE STED

ET will carry the names of winners for Hidato and 7 Little Words every day.

# Crossword

>> From Page 1

**April 20** 

The government expects the average monthly collection to be higher than ₹1.40 lakh crore for the first quarter of this fiscal. "The all-time high magni-

tude of inflows is very enthusing, and augurs well for a robust year on year growth in the months aheadas well," said ICRA chief economist Aditi Navar. "This is also evidence of a healthy pace of economic activity in March 2022 in spite of the escalating geopolitical conflict."

lection in a single day took place on April 20 —₹57,847 crore through 958,000 transactions. For the March quarter, the average monthly GST collection stood at ₹1.38 lakh crore. "Sincerely recognise and appreciate the efforts ma-

The highest-ever GST col-

de by each and every state in improving GST revenue collection. India's economic recovery is sure to be on a sustained path due to all our efforts," finance minister Nirmala Sitharaman tweeted. "Clear proof that Indian economy is firing on all cy-

linders!" said Hardeep Singh Puri, minister of petroleum and natural gas. Apart from the usual rise in collections in April, the rule that input tax credit will be available only upon timely compliance by the vendors also boosted returns, experts said. "The impact of the continuing focus on ensuring ti-

mely compliance by all GST registrants by restricting the input tax credits of the buyers together with enhanced analytics to detect evasion has also contributed significantly to the all-time high collections reported," said Deloitte India partner MS Mani.

gy (5)

Dilbert

ACROSS 1 A French cast touring in Switzerland, dogged (11)

9 Weirdo's occasional dance (7)

10 Burn fuel every so often in entrance (7) 11 Put away regular bits of repasts (3) 12 Sam met Ernest collecting gadget for sparks (7)

13 Article by annoying type in European port (7) 14 Unit French marshal repulsed (3) 15 Unblemished family conserve ener-

17 Different men pinch article (5)

BENNETT

UNIVERSITY

THE TIMES GROUP

29s (5) 22 The point of retro hairstyle? (3) 24 Migrant broadcast getting over bar rier (7)

28 Alter form of phrase English intro-

of idol? (7)

duced (7)

18 Mare controls unlimited stud? It's a 20 Sets out to take in last of unsightly

22

25 Put up with some quoted payment 26 Occasionally heady dance (3) 27 Do unpleasant types steal even bits 13 Opposition. 15 Crash barriers. 19 Ophthalmology. 23 Fore-and aft.25 Isle. 28 Runway. 29 Dog eared. 30 Eleven. 31 Ad-libber DOWN: 1 Subway. 2 Upset. 3 Euro. 4 In-depth. 6 Rabbi. 7 Machinery.8 Rashness. 11Nova. 14 Lath. 15 Coherence. 16 Bum. 17 Rood. 18 Rooftree. 20 Ladv.


21 Offload. 22 Reader. 24 Aware. 26 Scrub. 27 Yeti.

©The Daily Mail

by S Adams

The MBA from Bennett. **Tomorrow is our Business** 

MANAGEMENT ASKED ME TO ADD SOME DIVERSITY TO THE ENGINEERING TEAM.





# Yesterday's Answers: 1. BLENDED 2. WEIRDNESS 3. VIEWERS 4. SMEAR 5. HALVES 6. PITTSBURGH 7. BUZZED 10/29 Please whatsapp your solutions for both to 79 01 01 01 74 with your name and city.

**Harnam Singh** Chairperson appointed by the Tribunal of the meeting

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार सांगली सहकारी बँक लि. मुंबई चे वसुली अधिकारी या नात्याने महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह सोसायटी रुल्स १९६१ अन्वये सद्र सुचनेच्या प्राप्ती पासून (१) १५/१२/२०२१ रोजीस किंवा पूर्वी रुपये १,३७,४३,२५१ (रुपये एक कोटी सदतीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकावण्ण मात्र) परतफेड करण्यास न्यायनिर्णीत कर्जदार मे. शाम्स टांस्पोर्ट तीचा प्रोप्रायटर श्री. समशेर फारुख विरानी आणि तिचा हमीदार श्री. मोबीन फारुख विरानी, श्रीम. समरा मोबीन विरानी आणि श्रीम. ज्यादा फारुख विरानी यांना बोलावण्याकरीता दि. २४/११/२०२१ रोजीच्या मागणी सुचना आणि (२) १५/१२/२०२१ रोजीस किंवा पुर्वीस रुपये १,३६,०५,७२९ (रूपये एक कोटी छत्तीस लाख पाच हजार सातशे एकोणतीस मात्र) परतफेड करण्यासाठी न्यायनिर्णीत कर्जदार मे. एम. एफ. कार्गो मुव्हर्स तीचा प्रोप्रायटर श्री. मोबीन फारुख विरानी आणि तिचा हमीदार श्री. समशेर फारुख विरानी, श्रीम. समरा मोबीन विरानी आणि श्रीम. ज्यादा फारुख विरानी यांना बोलवण्याकरीता दि. २४/११/२०२१ रोजीच्या मागणी सुचना जारी केली आणि रकमेची परतफेड करण्यास न्यायनिर्णीत कर्जदाराने कसर केल्याने निम्नस्वाक्षरीकारांनी दोन्ही दिनांक २७/१२/२०२१ रोजीच्या जप्तीपुर्वी सूचना जारी केली आणि खालील उल्लेखीत मिळकत दोन्ही २५/०१/२०२२ रोजीच्या जप्ती

रकमेची परतफेड करण्यास न्यायनिर्णित धनको असमर्थ ठरल्याने, न्यायनिर्णित धनको आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह सोसायटीज रुल्स, १९६१ च्या नियम १०७ चा उपकलम ११(डी-१) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून ०८/०३/२०२२ रोजी घेतला आहे.

विशेषत: न्यायनिर्णित धनको आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सांगली सहकारी बँक लि. मुंबई यांच्या २८/०२/२०२२ रोजीस रु. २,८३,४०,०००/- (रुपये दोन कोटी त्र्याऐंशी लाख चाळीस हजार मात्र) यासह वसुली पत्रामध्ये नमूद मुद्दल रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेच्या भाराधीन राहील.

### स्थावर मिळकतीचे वर्णन

मुंबई शहर येथील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यामध्ये माझगांव विभागाच्या सी.एस.क्र. १४७ वर उभी रॉक व्ह्यु हाईट को-ऑप. हॉऊसिंग सोसायटी लिमिटेड, ४५ डॉकयार्ड रोड, माझगांव मुंबई ४०००१० अशा ज्ञात सोसायटीमध्ये ५व्या मजल्यावर खोली / फ्लॅट क्र. ५०१ मोजमापित ६१० चौ. फु. बिल्ट अप क्षेत्र.

(एस. एम. जाधव) दिनांक: ३०.०४.२०२२ वसुली अधिकारी, ठिकाण : मुंबई (सांगली सहकारी बँक लि. मुंबई) बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda F SECURITY DENA

झोनल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दुरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, फॅक्स : ०२२-४३६८३८०२, ई-मेल : armbom@bankofbaroda.co.in

## स्थावर आणि जंगम मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

परिशिष्ट Ⅳ-ए आणि ॥-ए [ नियम ८(६) च्या तरतुदीं ]

सेक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतदी सहवाचता सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकंस्टकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सचना याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद तारण खात्यामधं ारण धनकोंच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि विनाअंवलब तत्वाने विकण्यात येणार आहे. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वाढविण्याची रक्कम खाली नमूद केली आहे.

अ.	कर्जदार/हमीदाराचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकतीचे वर्णन सह भार काही असल्यास	एकूण थकबाकी	ई लिलावाची	(१) राखीव किमत आणि	कब्जाची स्थिती	मिळकतीच्या निरिक्षणाची
संच				तारीख आणि	(२) मिळकतीची इअर रक्कम	(सांपार्शिक/	तारिख आणि वेळ आणि
क्र.				वेळ	३) बोली वाढविण्याची रक्कम	प्रत्यक्ष)	संपर्क तपशील
१	ॲल्यूर टेक्स्ट ट्रेंड प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार)	i) फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, चंदन पार्क अपार्टमेंट, इमारत क्र. I, अंतिम	रु. १२८६.८७ लाख	१०.०६.२०२२	१) रु. ३४.३५ लाख	सांकेतिक कब्जा	३१.०५.२०२२
	बेसमेंट एफपी-१६६/बी, स. क्र२७/२८/२९.	प्लॉट क्र. ९२, टीपी स्कीम क्र. ४, उमरा दक्षिण, उमरा, सिटी लाईट टाऊन,	१७.०९.२०२० रोजी	दु. २.०० ते	२) रु. ३.४४ लाख		स. ११.०० ते दु. १.००
	टीपीएस-६, जयगुरुदेव पेट्रोल पंप जवळ, बामरोली	अठवा, सुरत, गुजरात- ३९५ ००७. मोजमापित १४७० चौ. फू.	प्रमाणे अधिक	सायं. ६.००	३) रु. ०.५० लाख		-
	रोड, खटोदरा, सुरत- ३९५००२, गुजरात व ४०२,	बँकेला ज्ञात बोजा: शून्य	त्यावरील पुढील				श्रीम. अर्जुन एन एस
	लॅंडमार्क कॉर्पोरेशन, लॅंडमार्क गेटजवळ, पुना कुंभरिया	ii) फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, ओसियनिक आय अपार्टमेंट, सर्व्हे क्र. ०४,	व्याज/खर्च वजा	१०.०६.२०२२	१) रु. ३२.६० लाख	सांकेतिक कब्जा	
	रोड, मागोब, सुरत-३९५०१०, गुजरात	टीपी स्कीम क्र. ४, अंतिम प्लॉट क्र. १०४, सर्व्हें क्र. १४४/२, १४५/१,	तारखेपर्यंत वसुली	दु. २.०० ते	२) रु. ३.२६ लाख		७५६१८७९८५८
	ए) निर्मल मनुभाई देसाई (संचालक आणि	१६३. अशोक पान घरासमोर, सिटी लाईट मेन रोड, सुरत, गुजरात- ३९५००७		सायं. ६.००	३) रु. ०.५० लाख		
	हमीदार)	मोजमापित १४५० चौ.फू.					
	आय-१०२ चंदन पार्क महाराजा जवळ, अग्रसेन भवन,	बँकेला ज्ञात बोजा: शून्य					
	सिटी लाईट, एस.व्ही.आर. कॉलेज, सुरत -	iii) दुकान क्र. ३८, तळ मजला, नवमंगलम अपार्टमेंट, समर्थ सारथी		१०.०६.२०२२	१) रु. २४.५० लाख	सांकेतिक कब्जा	
	३९५००७, गुजरात	सीएचएसएल, सर्व्हें क्र. १५२, टीपी स्कीम क्र. ४, अंतिम प्लॉट क्र. १०९,		दु. २.०० ते	२) रु. २.४५ लाख		
	बी) अनिल शिवकुमार् गुप्ता (हमीदार), ई-६	प्लॉट क्र. ३ आणि ४ उमरा महाराज अग्रसेन भवन समोर, सिटी लाइट रोड,		सायं. ६.००	३) रु. ०.५० लाख		
	अभिषेक पार्क सोमेश्वर सोसायटी उधना-मगदाल्ला रोड,	सुरत, गुजरात- ३९५ ००७ मोजमापित ५०० चौ.फू.					
	एसव्हीआर कॉलेज, सुरत - ३९५००७, गुजरात	iv) बेसमेंट मजल्यावरील व्यावसायिक परिसर, खालच्या तळमजल्यावर स्थित,		१०.०६.२०२२	१) रु. ८९.२५ लाख	सांकेतिक कब्जा	
	सी) रीना निर्मल देसाई (हमीदार), आय-१०२	न्यू ऑपेरा हाऊस, अंतिम प्लॉट क्र. १६६/बी, टी.पी. स्कीम क्र. ६,		द. २.०० ते	२) रु. ८.९२ लाख		
	चंदन पार्क महाराजा जवळ अग्रसेन भवन, सिटी लाइट,	खाटाडोरा महसूल सर्व्हें क्र. २७,२८,२९ उधना-बामरोली रोड, रिंग रोड लगत,		सायं. ६.००	३) रु. ०.५० लाख		
	एसव्हीआर कॉलेज सुरत - ३९५००७, गुजरात	सिटी सेंटर जवळ, उधना, सुरत मोजमापित ३९०० चौ. फू.			,		
		बँकेला ज्ञात बोजा: शून्य					
२	मे. कृष्णा आईस फॅक्टरी (कर्जदार)	नोंदणीकृत सर्व्हें क्र. ३५५/६, उबखळ गाव, गांधीनगर - कुकरवाडा-विसनगर	रु. ११ ५६९०००	१०.०६.२०२२	१) रु. ९५.४० लाख	प्रत्यक्ष कब्जा	३१.०५.२०२२
	कार्यालय/दुकान क्र. २, आझाद नगर, कलिना कुर्ला	अंबाजी हायवे रोड वरील, (इंडस्ट्रियल झोन), जीआयडीसी इस्टेट समोर, मौजे	लाख	द. २.०० ते	२) रु. ९.५४ लाख		
	रोड, सांताक्रूझ पूर्व, मुंबई- ४०००९८	उभखळ (विजापूर) जि. मेहसाणा-३८२८३० (उत्तर गुजरात), मोजमापित	१९.०५.२०१८ रोजी	सायं. ६.००	३) रु. ०.५० लाख		स. ११.०० ते दु. १.००
	ए) शांतीलाल मन्नालाल दवे	३०५० चौ. मी.	प्रमाणे अधिक		,		
	बी) तमुबेन शांतीलाल दवे,	बँकेला ज्ञात बोजा: शून्य	त्यावरील पुढील				श्री. अर्जुन एन एस
	सी) राजेश शांतीलाल दवे		व्याज/खर्च वजा				७५६१८७९८५८
[]	फ्लॅट क्र. ३०४, नंदिनी अपार्टमेंट्स, १०वा रोड,		तारखेपर्यंत वसुली				
	सांताक्रूझ पूर्व, मुंबई- ४०००५५						
						1	·

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. संभाव्य बोलीदार फोन क्र. ०२२–४३६८३८ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करू शकतात.

### सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६) सह वाचता

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये ३० दिवसांची सांविधिक विक्री सूचना

कर्जदार/हमीदार यांना याद्वारे सुचित करण्यात येते की ते विक्रीच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी थकबाकी/परिव्यय/प्रभार आणि खर्च प्रदान करून तारण विमोचित करण्यासाठी हक्कदार आहे. कसूर केल्यास मिळकतीच्या लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुली करण्यात येईल दिनांक : ३०.०४.२०२२

प्राधिकत अधिकारी

श्री. चंद्रकांत नागेशराव कुलकर्मी यांनी नामांकन करार दि. २८.१२.२०१० च्या आधाराव सोसायटीकडे सोसायटीच्या मयत सभासद श्रीमती विजया नागेशराव कुलकर्णी ज्या खालील अनसचीत विस्ततपणे विवरणीत निवासी फ्लॅटसाठी पात्र होत्या, त्यांच्या जागे वैखारी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे अस्थायी सभासद म्हणन स्वीकतीकरिता सोसायटीकडे अर्ज केला आहे.

जाहीर सूचना

कोणाही व्यक्तीचा श्री. चंदकांत नागेशराव कुलकर्णी यांची मयत व्यक्ती श्रीमती विजया -नागेशराव कुलकर्णी यांच्या जागे सोसायटीचे अस्थायी सभासद बनण्यासंदर्भात कोणतीही हरकत असल्यास त्यांनी त्यासंदर्भात सर्व सहाय्यक दस्तावेजांच्या प्रतींसमवेत आपली हरकत सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सादर करावी अन्यथ अशी कोणतीही हरकत अस्तित्वात नाही असे समजले जाईल व श्री. चंद्रकांत नागेशराव कुलकर्णी यांना सोसायटीचे अस्थायी सभासद बनवण्याची प्रक्रिया सोसायटी करील.

अनुसूची निवासी फ्लॅट विवरण - फ्लॅट क्र. ४, मोजमापित ६५० चौ.फूट बिल्ट अप क्षेत्र, पहिला मजला, वैखारी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, हनुमान रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई -४०० ०५७ तसेच प्रत्येकी रु. ५०/- दर्शनी मूल्याचे विभिन्न क्र. ००१६ ते ००२० (दोन्ही समाविष्ट) धारक ५ (पार्च) शेअर्स.

दिनांक: ०२ मे, २०२२

वैखारी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडकरिता सही / -मानद सचिव

> पत्ता : हनुमान रोड, पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७

### जीएस महानगर को-ऑप.बॅक लि. (शेड्यूल्ड बँक)

प्रशासकीय कार्यालय :-तळमजला, हिरामणी सुपर मार्केट बिल्डींग,डॉ. बी. ए. रोड, लालबाग, मुंबई-400012. फोन नं. - (022) 68860826 /68860837, Email - recovery@mahanagarbank.com

## -: टेंडर (विक्री) नोटीस :-

क्रमर्शियल / रेसिडेन्सीयल प्रॉपर्टी (मिळकत) आहे त्या स्थितीत विकणे आहे. सदर प्रॉपर्टी (मिळकत) सिक्युरिटरायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ॲक्ट फायनान्शीयल असेट्स ॲड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट 2002 चा नियम 8 अन्वये ताब्यात घेतली आहे. खाली वर्णन केलेल्या मिळकतीची/मालमत्तेची टेंडर पध्दतीने **"जेथे आहे" जसे आहे** " या तत्वावर विकी करण्यात येत आहे

		or world	(रक्कम र	ह.लार
गग्वा	व कर्त	ਸਮਕਸ਼ਤਾ / ਸਮੱਸਣੀ ਦੇ ਨਸ਼ੀਤ	ਮਿਜਨੀ	313

ठिकाण : मुंबई

क्र.		खाते क्रमांक		प्राईस	१०%
1	मे.भुमी ट्रेडर्स	तुर्भे	व्यवसायिक गाळा नं. सी-47 , ओनियन पोटॅटो मार्केट	99.90	9.99
	(प्रोपा.श्री.संताष नाना	EMIHYP/144,	कॉम्प्लेक्स, ए. पी. एम. सी, प्लॉट नं. 02, सेक्टर-		
	नेहरकार)	ODCC/5035	18 , तुर्भे , नवी मुंबई - 400703.		
	जामिनदार:- 1)श्री. भरत रामभाऊ मोरे, 2)श्री. शांताराम यशंवत दुर्गुडे 3)मे. शिव ट्रेडर्स		क्षेत्र-740 चौ. फुट (बिल्ट अप)		
			,		
2	मे.नगरे कंन्स्ट्रक्शन	नाशिक सिडको	मालमत्ता क्र.1), शृतिका - ओ अपार्टमेंट, गट	82.20	8.22
	प्रोप्रा. श्री. आशिष लक्ष्मण नगरे	ODBL-7200010,	क्र. 36/1 प्लॉट क्र. 48 वरील क्षेत्र- 287. 625 चौ. मी. ,		
		HBL-7200001	मिळकत क्र. 1426/1 मधील बेसमेंट , क्षेत्र- 180. 24		
	जामिनदारः-		चौ. मी. , ग्रामपंचायत मिळकत क्र. १४२६/४ मधील		
	1) मे. श्री. रेणुका मिल्क एंटरप्रायजेस		शॉप क्र. G-3, तळ मजला क्षेत्र- 17.66 चौ. मी. ,		
	2) श्री. अञोक ञंकर नगरे		ग्रामपंचायत मिळकत क्र. 1426/5 मधील शॉप क्र.		
			G-4 , तळ मजला क्षेत्र- 17. 66 चौ. मी. , ग्रामपंचायत		
1			मिळकत क्र. 1426/7 मधील शॉप/स्टोअर रूम क्षेत्र-		
1			88.89 चौ.मी. पुणे हायवे रोड, मु. पो. सुपा, ता.		
1			पारनेर, जि.अहमदनगर		
1			मालमत्ता क्र.2) बंगलो,प्लॉट नं. 19, सर्वे नं. 272/	28.80	2.88
1			(2/19)4,कैलास नगर,रामंजय मंदिरा मागे,		
			औरंगाबाद रोड ,नाशिक ,क्षेत्र-57.52 स्के. मी		
3	मे.ग्रीन सिक्रेट क्लब ॲन्ड रिसोर्ट	वाकड	शॉप नं. बी. आर. 1-414 ते 418 चौथा मजला जय	46.63	4.67
	(प्रोपा. श्री. सुनिल रामदास पाटील)	EMIHYP/1	गणेश व्हीजन बिल्डींग , , बी विग, तुळजाई वस्ती,		
	जामिनदार :- 1.श्री.युवराज रामचंद्र टिकोळे		सी टी एस नं. 4487 ,आकुर्डी , पिपरी चिंचवड पुणे		
			41033.		
	2.श्री. रितेश मधुकर गंगाळे				
4	श्री.रंगनाथ बबन पाचंगे	शिरुर	एन. ए. प्लॉट, सर्वे नं. ३६५ (पी), क्षेत्र -४६०० स्के. मी,	561.00	56.10
		LNRENT/02	वेअर हाउस क्षेत्र- 2140 स्के. मी, मु. पो. ढोक सांगवी,		
	जामिनदारः-		ता. शिरुर,जि.पुणे.		
1	1.मे. यश एंटरप्रायजेस				
	2.मे. खंडेराया एंटरप्रायजेस				
L	3.श्री. बबन शंकर पाचंगे	1			
5	श्री.रेहमान हमीद बेरी	वर्तकनगर	फ्लॅट नं. 702 , सातवा मजला , वैष्णवी हाईट्स ,	15.30	1.53
		MHL/1076	सर्वे नं. 1/3, गणपती कारखान्याजवळ, माजीवाडा,		
	जामिनदारः- १.श्री. गुरुदिप सिंग शेठी,		ठाणे (प) क्षेत्र-४२५. चौ. फु		
L	2.श्री.मिलींद मनोहर गुरव				
6	श्री.हरीशंद्र मारुती भागे	कंळबोली	फ्लॅट नं.01 , तळमजला. संकल्पना अपार्टमेंट , विभाग	12.92	1.29
1	MHL/153		न. १०/२५, सर्वे नं. ३२, हिस्सा नं. ०७(पी), प्लॉट नं. ०२,		
	जामिनदारः-		रजीस्ट्रेशन ऑफीस जवळ, कतराप, बदलापुर,		
	1. श्री. मुथुकुमार मुरगेशन पिलाई 2. श्री. अमर शालीग्राम पांढरे		जि. ठाणे , क्षेत्र-380 स्के. फुट. , (1 आर के)		
7	श्री.अमर शालीग्राम पांढरे	कंळबोली	फ्लॅट नं. 02, तळमजला. संकल्पना अपार्टमेंट, विभाग	19.31	1.93
	יייים ויועוואווי אוועי	MHL/159	न. 10/25 , सर्वे नं .32 , हिस्सा नं .07(पी) , प्लॉट नं .02 ,		
	जामिनदारः-		रजीस्ट्रेशन ऑफीस जवळ, कतराप, बदलापुर,		
	1.श्री. कुमार मोहनसुंदर मुदलीयार		जि. ठाणे, क्षेत्र-580 स्के. फुट. (1 बीएच के)		
	2.श्री. सुरेश तुकाराम मोरे				
_	1		l .		

<u>-: अटी व शर्ती :-</u>

ईच्छुक खरेदीदार यांनी निविदा फॉर्म फी रु. 1 , 000/- व ऑफर देवु केलेल्या रक्कमेच्या 10 % अनामत रकमेचा डी डी/ पे ऑर्डर देणे बंधनकारक असुन सदर निविदा फॉर्म व डी डी/पे ऑर्डर बंद लिफाफ्यात बँकेच्या मुख्य कार्यालयात **दि. 06/06/2022 पर्यत दुपारी 2.00** 

आलेल्या सर्व निविदा **दि. 06/06/2022 रोजी दुपारी 3.00** वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयात उघडण्यात येतील

वर नमुद केलेल्या रिजर्व प्राईस पेक्षा कमी ऑफर आल्यास सदर निविदा अर्ज रह समजण्यात येईल. तसेच निविदा अर्जा सोबत ऑफर देवु केलेल्या रक्कमेच्या 10% अनामत रक्कम डी डी किवा पे ऑर्डर जीएस महानगर कॉ.ऑप. बॅंक. लि या नावे जोडणे आवश्यक आहे. रिज़र्व प्राईस किंवा त्यापेक्षा त्यापेक्षा अधिक आलेल्या निविदामधुन जे निविदाधारक अधिक बोली लावुन लिलावप्रक्रीयेत भाग घेतील व अधिक बोली लावतील त्यांची निवीदा सर्वाधिक बोली म्हणुन ग्राह्य धरण्यात येईल व अशा निविदाधारकाने जमा केलेली अनामत रक्कम

उच्चतम बोलीधारक म्हणून निवड झालेल्या निविदाधारक यांनी २५% रक्कम (अनामत रक्कमेसह) त्याच दिवशी भरणा करावा किंवा अधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या मुदतीपुर्वी भरणा करणे आवश्यक आहे. तसेच उर्वरीत ७५% रक्कम निविदा उघडण्याच्या तारखेपासुन 15 दिवसात किवा अधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या मुदती पर्यंत भरणा करावा. तसे न केल्यासजमा केलेली रक्कम परतावा केली जाणार

मालमत्तेची तपासणी दि. 09/05/2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 पर्यंत करता येईल. त्यासाठी मुख्य कार्यालयात संपर्क साधावा. लिलावात सहभागी झालेल्या निविदाधारकापैकी जे अधिक बोली बोलतील किंवा अधिक ऑफर देतील त्यांना लिलाव देण्यात येईल.

अधिकृत अधिकारी यांचे सुचने प्रमाणे निविदाधारक यांना लिलावामध्ये अधिक बोली ऑफर वाढवण्याचा अधिकार राहिल.

मालमत्तेबाबत काही सरकारी देणी, उदा, विक्री कर, आयकर, व ईतर देणी असल्यास ती देण्याची जबाबदारी खरेदीदार यांची राहील. निवड झालेल्या निवीदाधारक यांनी स्वतः मुद्रांक शुल्क व नोंदणी व इतर खर्च करवायचा असुन त्यासाठी आवश्यक कागदपत्रावर

अधिकृत अधिकारी सह्या करतील. सदर टेंडर नोटीस ही कर्जदार व जामीनदार यांना लागु असुन सदर लिलाव प्रक्रीये मध्ये सहभागी होण्याचा त्यांना अधिकार आहे यांची

नोंद घ्यावी

ठेकाण : मुंबई अधिकृत अधिकारी जीएस महानगर को-ऑप बँक लि, मुंबई दिनांक : 02/05/2022



### नॅशनल पॅरॉक्साईड लिमिटेड

सीआयएन: एल२४२९९एमएच१९५४पीएलसी००९२५४ नोंदणीकृत कार्यालय: नेविले हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१ मुख्यालय: सी-१, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०२५ वेबसाईट: www.naperol.com; ईमेल: secretarial@naperol.com; फोन: ०२२-६६६२०००० प्रपत्र क्र. सीएए. २

(कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० (३) सहवाचता कंपनीज (कॉम्प्रोमायजेस, ॲरंजमेंटस् अँड ॲमल्गमेशन्स) रुल्स, २०१६ च्या नियम ६ आणि ७ ला अनुसरून

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणात, मुंबई खंडपीठ सीए (सीएए) क्र. ६८/एमबी/२०२२

नॅशनल पॅरॉक्साईड लिमिटेड आणि नॅपरोल इन्व्हेस्टमेंटस लिमिटेड आणि एनपीएल केमिकल्स लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि धनकोच्या दरम्यान व्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या प्रकरणात

**नॅशनल पॅरॉक्साईड लिमिटेड**, भारतीय कंपनी अधिनियम, १९१३ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचा

कॉर्पोरेट आयडन्टिटी नंबर आहे एल२४२९९एमएच१९५४पीएलसी००९२५४ आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, नेविले हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१, महाराष्ट्र, भारत.)

... अर्जदार कंपनी

अर्जदार कंपनीच्या भागधारकांच्या न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या सभेच्या सूचनेची जाहीरात आणि सूचना **सचना** याद्वारे देण्यात येते की. दिनांक ७ एप्रिल. २०२२ रोजीच्या आदेशाद्वारे ('न्यायाधिकरण आदेश') राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (**'न्यायाधिकरण'**) ने कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ (**'अधिनियम'**) च्या इतर प्रयोज्य तरतुदीच्या अंतर्गत नॅशनल पॅराक्सॉईड लिमिटेड (' **अर्जदार** कंपनी/''हस्तातिरती कंपनी''/''विभक्त कंपनी'') आणि नेपरोल इन्ब्हेस्टमेंट्स लिमिटेड (''नवीन कंपनी'') आणि त्याचे संबंधित भागधारक आणि धनकोच्या दरम्यान व्यवस्थेची प्रस्तावित संयुक्त योजना (**''योजना''**) सुधारणेसह किंवा शिवाय विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास मंजूर करण्यासाठी अर्जदार कंपनीच्या समभाग धारकांची सभा बोलाविण्याचे निर्देश दिले

न्यायाधिकरण आदेश आणि त्यातील निर्देशांना अनुसरून पुढे सूचना याद्वारे देण्यात येते की अर्जदार कंपनीच्या समभाग धारकांची सभा ही सुचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी सुधारणेनुसार अधिनियम आणि त्याअंतर्गत जारी सर्क्युलर्स सहवाचता सुधारणेनुसार सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कोलोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''अएव्हिएम'') मार्फत गुरुवार, २ जून, २०२२ रोजी द. ३.३० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. त्यावेळी आणि ठिकाणी सदर समभाग धारकांना हजर राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

वरील सदर सभेच्या सूचनेसह सोबतचे दस्तावेज रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटस्/डिपॉझिटरीजकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या समभाग धारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने शुक्रवार २२ एप्रिल, २०२२ रोजीस डिपॉझिटरीजकडे असलेली लाभकारी मालकांची सूची/सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेल्या समभाग धारकांना पाठविण्यात आली आहे.

सभेची सूचना, योजनेसह अधिनियमाच्या कलम २३० आणि २३२ सहवाचता कलम १०२ आणि इतर प्रयोज तरतुदी सहवाचता कंपनीज <sup>(</sup>कॉम्प्रोमायजेस, ॲरंजमेटस् अँड ॲमल्गमेशन्स) रुल्स, २०१६ (**''सीएए रुल्स''**) अंतर्गत विवरणपत्राची प्रत आणि सोबतचे दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.naperol.com वर आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि बोलाविलेल्या सभेला ई-मतदान आणि इतर सुविधा पुरविण्यसाठी अर्जदार कंपनीने नियुक्त केलेले एजन्सी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (<mark>''एनएसडीएल'</mark>)ची वेबसाईट <mark>https://www.evoting.nsdl.com</mark> वर पाहता/डाऊनलोड करता येतील.

दस्तावेज सभेच्या तारखेपर्यंत स. १०.०० ते साय. ४.०० दरम्यान अजेदार कपनीच्या नोदणीकृत कार्यालयातून किवा <u>sec-</u> retarial@naperol.com. येथे अर्जदार कंनीकडे विनंती पाठवून विनामुल्य प्राप्त करता येतील.

सभेला हजार राहन मतदान करण्यासाठी हकदार असलेले अर्जदार कंपनीचे समभागधारक सचनेत दिलेल्या माहितीचा अवलंब करून सभेच्या तारकेपुर्वी त्यांचे संबंधित मतदान करण्यासाठी दरस्थ ई-मतदानामार्फत मतदान किंवा सभेत ई-मतदानामार्फत व्यक्तीश: मतदान करू शकतात. सभा व्हीसी/ओएव्हिएम मार्फत घेण्यात येणार असल्यामुळे समभाग धारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नाही, त्यानुसार प्रतीपत्री व्यक्ती नियुक्तीची सुविधा सभेसाठी उपलब्ध होणार नाही.

ज्या भागधारकांनी दूरस्थ ई-मतदान स्वीकारले आहे ते सुध्दा सभेला हजर आणि सहभागी होऊ शकतात परंतु सभेत पुन्हा मतदान करण्यासाठी हकक्दार नाहीत

ई-मतदान (दरस्थ ई-मतदानासह) करिता कट ऑफ तारीख सभेच्या दरस्थ ई-मतदानाकरिता वेळ कालावधी खालीलप्रमाणे:

П		¢
	ई-मतदानाकरिता कट ऑफ तारीख ( <b>''कट ऑफ तारीख''</b> )	शुक्रवार, २७ मे, २०२२
	1 7	सोमवार, ३० मे, २०२२ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे)
	द्रस्थ ई-मतदान सुरू समाप्तीची तारीख आणि वेळ	बुधवार, १ जून, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे)

दूरस्थ ई-मतदानाला वरील सदर तारीख आणि वेळेनंतर परवानगी दिली जाणार नाही आणि दूरस्थ ई-मतदान मॉड्युल वरील सदर कालावधी समाप्तीनंतर एनएसडीएलद्वारे निष्क्रिय करण्यात येईल.

ज्या समभाग धारकांची नावे वरील कट-ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेली लाभकारी मालकांची सुची/सभासट रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी आणि समभाग धारकांच्या सभेला हजर राहण्यासाठी हक्कदार राहतील. समभाग धारकांचे मतदानाचे हक्क हे वरील कट ऑफ तारखेस अर्जदार कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलामधील त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणात राहतील.

कोणीही व्यक्ती ज्यांनी इलेक्टॉनिक माध्यमाने सुचना पाठविल्यानंतर कंनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे भागदारक बनले आहेत आणि कटऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत <u>evoting.nsdl.co.in</u> ते येथे विनंती पाठवून आणि सभेच्या सचनेत दिलेल्या माहितीचा अवलंब करून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

पुढे न्यायाधिकरणांने सभेचे परिनिरिक्षक म्हणून मे. निलेश शाह अँड असोसिएटस्चे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीजचे श्री. निलेश शाह -(सभासदत्व क्र. एफ ४५५४) किंवा श्री. महेश दर्जी (सभासदत्व क्र. एफ ७१७५) किंवा श्रीम. हेतल शाह (सभासदत्व क्र. एफ ८०६३) आणि ते नसल्यास मे. केयुल एम. देढिया अँड असोसिएटस्, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीजचे श्री. केयुल एम. देढिया (सभासदत्व क्र. ७७५६) यांची नियक्ती केली आहे.

सभेचे निष्कर्ष सभा संपल्यावर टोन दिवसांत सभेच्या अध्यक्षांदारे घोषित करण्यात येतील आणि अर्जदार कंनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.naperol.com</u> वर आणि एनएसडीएलची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर ठेवण्यात येतील. अर्जदार कंपनी बीएसई लिमिटेडलासुध्दा निष्कर्ष सादर करेल आणि ते वेबसाईट म्हणजेच <u>www.bseindia.com</u> वर ठेवण्यात

वरील नमृद योजना जरी सभेत समभाग धारकांद्वारे मंजुर करण्यात आली तरी ती त्यानंतर न्यायाधिकरणाची मंजुरी आणि आवश्यक असल्यानुसार नियामक आणि इतर प्राधिकरणाचे अशी अन्य संमती परवानगी आणि मंजुरीच्या अधीन राहील प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले समभागधारक ज्यांनी अर्जदार कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले/अपडेट केलेले नाहीत

त्यांना <u>secretarial@naperol.com</u> येथे अर्जदार कंपनीकडे किंवा <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अर्जदार कंनीचे रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट यांचेकडे पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत जोड्न आणि फोलिओ नंबरच्या तपशिलासह लेखी अर्ज करून ते नोंदविण्याची/अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेले समभाग धारक ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्यांचे ईमेल पत्ते नेंदविलेले नाही त्यांना ज्यांच्याकडे त्यांचे डिमॅट खाते आहे त्या डिपॉझिटरी पार्टिसिपटसकडे त्यांचे ईमेल पत्ते

नोंदविण्याची/अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे. योजना आणि सभेत विचारात घ्यावयाच्या प्रास्तावित बाबींच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळविण्यसाठी इच्छुक असलेले समभाग धारकाना <u>secretarial@naperol.com</u> वर ईमेल मार्फत शुक्रवार २७ मे, २०२२ रोजी किंवा पूर्वी अर्जदार कंपनीकडे लेखी अर्ज करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-मतदानाशी संबंधित चौकशीकरिता समभागधारकांना खालील संपर्क तपशिलाची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे. श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष किंवा श्रीम. पल्लवी म्हाि, मॅनेजर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ट्रेड वर्ल्ड ''ए'' विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड,

सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३.

ईमेल आयडी: <u>evoting.nsdl.co.in</u>

संपर्क क्र.: १८०० १०२० ९९०/१८०० २२४४३०

कोणत्याही अन्य चौकशीकरिता समभाग धारकांना अर्जदार कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट यांच्या खालील संपर्क तपशिलची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिट: नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड

सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग,

विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०० ०८३ ईमेल आयडी: rnt.helpdesk@linkintime.co.in

संपर्क क्र. ०२२-४९१८६२७० मुंबई, २ मे, २०२२

हरनाम सिंग सभेसाठी न्यायाधिकरणाने नियुक्त केलेले अध्यक्ष



बँक ऑफ बडोदा गोरेगाव (प) शाखा. तळ मजला, १७९/१८०, कमला चरण इमारत, (जवाहर नगर फाटक),

### गोरेगाव पश्चिम, मुंबई - ४०० १०४. परिशिष्ट ३ कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोटा**चे प्राधिकत अधिकारी म्हणन दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्य अधिकाराचा वापर करून दिनांक ३१/०१/२०२२ रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार मे. श्री**किशन जोर्श** (कर्जदार) आणि सौ. भागेश्री एस. जोशी (सह-कर्जदार) यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु २७०४१९३.७८/- (रुपये सत्तावीस लाख चार हजार एकशे त्र्यान्नव आणि अठ्ठ्यात्तर पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते

कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, विशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टचे कलम १३ चे *उप* कलम (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिल प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ह्या सन २०२२ च्या एकोणतीस एप्रिल रोजी घेतलेला आहे विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या

देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्य रक्कम रु. २७०४१९३.७८/- (रुपये सत्तावीस लाख चार हजार एकशे त्र्यान्नव आणि अठ्ठ्यात्तर पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींनुसा

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन:

श्री. मनोजकमार प्रेमराज जैन आणि श्री. जेठमल प्रेमराज जैन यांच्या मालकीचे उप-प्रबंधक-ठाणे-४०११०१ च्य

हद्दीमधील मिरा भाईंदर महानगरपालिकेमधील ९० फूट रोड, भाईंदर-पश्चिम, तालुका आणि जि. ठाणे येथे स्थित जुना स. क्र. ६८७/४ (नवीन स. क्र. ३०/४) वर बांधकामित मॅग्नम प्लाझा सीएचएस लि अशा ज्ञात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्लॅट क्र. १०६, मोजमापित अंदाजे ५४.१८ चौ. मी. बिल्ट–अप सीमाबद्धतेने: उत्तरेला: अंतर्गत रस्ता, दक्षिणेलाः ओमकार प्लाझा इमारत, पूर्वेलाः ९० फूट रस्ता, पश्चिमेलाः शिव दर्शन इमारत

दिनांक: २९.०४.२०२२

प्राधिकत अधिकार्र

सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (सीएफएम-एआरसी)

नोंदणीकृत कार्यालय: ब्लॉक क्र. ए/१००३, वेस्ट गेट . सीए क्लब जवळ, स. क्र. ८३५/१+३, एस जी हायवे, माकारबा, अहमदाबाद - ३८००५१, गुजरात कॉर्पोरेट कार्यालय : १ला मजला, वेकफिल्ड हाऊस, स्प्रॉट रोड,

बलार्ड इस्टेट, मुंबई - ४०००३८. संपर्क क्र : +९१ ८८७९८९०३४६/०२२-४००५५२८० ईमेल: kalpak.sawangikar@cfmarc.i

सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्य तरतुदी अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना.

सर्वेसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार/गहाणवटदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा **कब्जा** ०२.०२.२०२२ रोजी सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रा लि च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती **कर्जदार मे. हरेश्वर ट्रेडिंग (कर्जदार)** श्री. दिपक पुरषोत्तम गजरा (प्रोप्रायटर आणि गहाणदार), श्री. राजेश कानजी मानुशाली (हमीदार) आणि श्री. मुकेश हरीराम माव (हमीदार) यांच्याकडुन तारण धनकांना धकीत आणि देय ०८.०५.२०१९ रोजीस रु. ३,१८,९९,६७०.६४/- (रुपये तीन कोटी अठरा लाख नळ्यान्नव हजार सहाशे सत्तर आणि चौसष्ट पैसे मात्र) आणि पढील व्याज आणि इतर परिव्यय च्या वस्तीसाठी ०७.०६.२०२२ रोजी ''जसे आहे जेथे आहें", जे आहें जसे आहें" "जे काही आहे तिथे आहें" आणि "विना अवलंब तत्त्वाने" विकण्यात येणा

तारण मिळकतीचे वर्णन	नवी मुंबई महानगरपालिकेमधील प्लॉट क्र. १९ आणि १९ए, सेक्टर - ११, कीपरखैरणे,
	सेक्टर - ११ वर बांधकामित फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, इमारत क्र. १९
तारण कर्ज	तारण धनकोंना थकीत आणि देय रु. ३,१८,९९,६७०.६४/- (रुपये तीन कोटी अठरा लाख नव्याज्ञव हजार सहाशे सत्तर आणि चौसष्ट पैसे मात्र) ०८.०५,२०१९ रोजीस आणि थकीत आणि देय त्यावरील पुढील व्याज आणि इतर परिव्यय.
राखीव किंमत (रा.किं)	रु. ६६,००,०००/- (सहासष्ट लाख मात्र)
मिळकतीचे निरीक्षण	प्राधिकृत अधिकारींची आगाऊ वेळ ठरवून
बोली सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	०७.०६.२०२२ रोजी स. १०.०० पर्यंत
लिलावाची वेळ/ठिकाणः	स. ११.३० ते दु. १२.३०/ सीएफएम-एआरसी, १ला मजला, वेकफिल्ड हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०००३८
इअर:	राखीव किंमतीच्या १०% म्हणजेच रु. ६,६०,०००/- (सहा लाख साठ हजार)

भार काही असल्यास: तारण धनकोंना ज्ञात नाही.

कृपया विक्रीची अटी आणि शर्तीच्या तपशीलाकरिता वर उल्लेखित तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच http://www.cfmarc.in वर विक्री सूचना मधील पुरविण्यात आलेली लिंकचा संदर्भ घ्यावा

प्राधिकृत अधिकारी सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि दिनांक : ०२.०५.२०२२ ठिकाण : मुंबई (सीएफएमएआरसी ट्रस्ट-१ अपना बँकचे ट्रस्टी म्हणून कार्यरत)

## जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमच्या अशीलांच्या सूचने अंतर्गत आम्ही याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेली परिसर ('सदर परिसर') च्या संदर्भामध्ये कामेत स्पेसेस एलएलपी यांचे नामाधिकार तपासत आणि पडताळणी करीत

कोणत्याही बँक आणि/किंवा वित्तीय संस्था आणि/किंवा प्राधिकरण अन्य बाबींसह समाविष्टित सर्व व्यक्तीं/हक्कदारांना सदर परिसराच्या संदर्भात किंवा त्याच्या कोणत्याही भागावर कोणताही दावा, आक्षेप, हक, नामाधिकार, लाभ, हितसंबंध आणि/किंवा मागणी जसे की, विक्री, हस्तांतर, अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तांतरण, गहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसाहक, अंत्यदान, उत्तराधिकारी, बक्षिस, निर्वाह, सुविधाधिकार, विश्वस्त, कुळविहवाट, उप-कुळविहवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, काळजी वाहू तत्व, भोगवटा, ताबा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, करार/कंत्राट, कोणत्याही लेखी आणि/किंवा व्यवस्था अन्यकाही असल्यास सदर लिखित त्यावरील कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, आमचे अशील परिसराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण करतील जसे परिसराच्यामधील तसे हक, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि तसे हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी ह्यात नसल्याचे समजले जाईल.

### यावरील उल्लेखित परिशिष्ट (सदर परिसराचे वर्णन)

मुंबई उपनगराच्या उपजिल्हा आणि मुंबईच्या नोंदणी जिल्ह्यामधील लोटस कॉर्पोरेट पार्क, पश्चिम दृतगती महामार्गालगत, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३ येथे स्थित, असलेले आणि वसलेले गोरेगाव, तालुका बोरिवलीच्या सीटीएस क्र. १८५ धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग, मोजमापित १२,६२८.९ चौरस मीटर्स, त्यावर उभी ''लोटस कॉर्पोरेट पार्क'' अशा ज्ञात कॉम्प्लेक्सच्या ''जी'' विंगमध्ये १७ व्या मजला (१६ व्या स्लॅब

स्तरावर) युनिट क्र. १७०१ आणि युनिट क्र. १७०२, एकूण मोजमाप ५०६ चौरस मीटर्स चर्टई क्षेत्र, त्यासह बी-४ मध्ये क्र. १०८, १०८-ए, १०९, १०९-ए, ११९ आणि ११९-ए धारक ३ (तीन) स्टेक कार पार्किंग जागा (६ कार) ठेवण्याची जागा). दिनांक २ मे. २०२२.

# LEXICON

LAW PARTNERS
ADVOCATES & SOLICITORS करिता

मुल्ला हाऊस, ४था मजला,

५१, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१.